

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

श्रीकृष्ण महाविद्यालय, गुंजोटी

ता. उमरगा जि. उस्मानाबाद

प्रकल्प लेखन अहवाल

वर्ष : २०२१-२२

प्रकल्प लेखनाचा विषय

बाबा आमटे साहित्य आणि कार्य

विद्यार्थ्यांचे नाव

रिंकु प्रताप सुर्यवंशी

मार्गदर्शक प्राध्यापकाचे नाव

प्रा. पी.जी. चौधरी सर

मराठी विभाग प्रमुख

72
—
106

अंतर्गत परीक्षक

बहिस्थ परीक्षक
(प्रा. पी.जी. चौधरी, प्रा. पी.जी. उमरगा)

विभाग प्रमुख

Meditation

2015-2016

प्राप्ति : मुरलीदार देवीदाल आमटे (वाषा आमटे)

तिथि : १३ सेप्टेम्बर २६, इ.स १९१४ हिंगांगार,
कढी जिल्हा, महाराष्ट्र

दृष्टि : केवुवारी ७, इ.स २००८

विवासस्थान : आनंदवन, चंदपुर जिल्हा

शैक्षीयत्व : भारतीय

प्रोफेशन : वाषा आमटे

नागरिकत्व : भारतीय

शिक्षण : वी.ए.एल.एल.वी

प्रसिद्ध छामे. आनंदवन लोक विराहरी प्रकल्प

स्थानी : कुष्ठरुचनांची शेवा

हास्त : हिंडु

जीडीएस : साधना आमटे

ज्ञापनी : खालील आमटे, विकास आमटे

वडील : देवीदाल

पुरकाळ : डॉ आमेतक ओंनराष्ट्रीय पुरकाळ,

रेमन मैननेसी पुरकाळ,

पहऱी, पदविक्षुषी

महाराष्ट्र अुषणा.

Date : _____ Page : _____

Topic : _____

★ जीवनः-

मुरक्कीघर देवीहस आमटे उफे
 वाचा आमेट्या जन्म मधराष्ट्रातील वड्या
 निब्धातत्या हिंमागाधार येथील जामीनदार
 कुटुंबात ३५०० रु. १९१५ रोजी
 साळा. वरीउथापासुन पाच -एल मैलावरील
 गोरजे भावाची जामीनदार आमटे घरांच्याला
 होती घराच्या सुषलीमुळे त्यांचे बालपण सुखात
 नेणि. त्याना इसर काठ चालवव्याची व
 वृत्तप्रवाहातुन यिटापर परीक्षणी लिंगिंयाची
 आवड होती. त्यांचे मधाविद्यालयीन शिक्षण
 नागपुरमध्ये साळे. त्यांनी नागपुर किल्यापि
 ठातुन १९३५ साली बी.ए.व डू.स १९३६ साली
 गुलशक बी.ए.या पदक्षी संपादन केल्या आपण
 स्वत ३०८२ बनावे असे वावाचे विचार
 होते. परंतु वडिलाच्या आवृद्धाखातार ने
 वळील साळे. यानंतर त्यांनी काढी काळ
 वडिलीही केली. १९५७-५८ या कालाकाळीन
 त्यांनी त्रिवाईरकाळ नोंदुंच्या।
 शिफारसीमुळे फुक्त ३०८२ राना करता येगाय
 कुछरोग निवाकरील आणि यित्रित्येवरील
 अभ्यासक्रम पुणी केळा.

Date : _____ Page : _____

Topic : _____

★ वैदिक जीवन

एकदा हड्डा लेणाला नागपुरळ, गोले असताना, त्यांनी साधना योना पाहिले आणि त्यांचे मनोमन एम बसले. पण त्याच्या साधुभारथ्या अवताराकडे पाढुना साधनाताईच्या घर-त्यांनी त्यांची निश्चिसना केली. पण साधनाताईच्याना वावा आवडले. मन त्यांना घरच्या विशेषज्ञाला वावा आवडले. मन त्यांना घरच्या विशेषज्ञाला पत्तुरुन लेण करूयचे उरविले. लेणानंतरही वावांनी आयुष्याचे घेय सापडत नोटी. एके दिवशी त्यांनी घड कुळरोगी माणुस पाहिला. तो माणुस पाहिला आणि ते अयंकर-घावरले हातपाय झडलेले, अट पावसाठे ग्रिजकोळे असलेला माणुस पाहिला आणि ते घावरले. पण तीच त्यांच्या आयुष्यानील घनिंग पॉटिट घरला. पुढी परतुन त्यांनी त्या माणसाची सेवा केली. पण ती नशला. नाही. पुढी सहा महिने उल्घालीत गोलेत्या थावानी अखेट कुळरोग्यासाठी काम करूयचे उरविले आणि पली भावननिधी त्यांना या निधित भाय दिली. त्यानंतर मर्ग त्यांनी आंदवन उभारले तेथे त्यानी कुळरोग्यांचा राहण्याची सीधा केली. त्याची सेवा बत आरंभले. त्यासाठी ने कुळरोग्यार्फी उपचारही शिर्जुन आले. आंदवनात कोणालीवी क्षेत्र नोटी. त्यांनी या उजाड परिसराचे भैदवन डेले.

१०३ विष्णुवाचक

१०३ विष्णुवाचक
१०३ विष्णुवाचक महान् वेदा वनवासादी क्रान्ति क्रीत
१०३ विष्णुवाचक गोरगरीबाली मवति क्रान्ति

१०३ विष्णुवाचक क्रान्ति क्रीति स्वतःसाही जोगनानि
१०३ विष्णुवाचक देखाचारी आपत्ति रातिक्षेप क्रीति
१०३ विष्णुवाचक क्रान्ति क्रीति समजासाही जोगनानि आरे
१०३ विष्णुवाचक वार थोड़े व्यक्ती योगजात छाहिनि
१०३ विष्णुवाचक वांगी आपेक्षण्युषे जीवने क्रान्तिवाचक
१०३ विष्णुवाचक वांगी इति तुल्यासादी ज्ञानिति क्रेति
१०३ विष्णुवाचक वांगी विपरीती जाहरभाव न उक्तेति व्यक्तिवाचक
१०३ विष्णुवाचक वेसि व्यक्ति कूळहरोशीसाहीयो
१०३ विष्णुवाचक विशिष्यति भैशाट्यं ब्राह्मा शोभिति
१०३ विष्णुवाचक विशिष्यति दारखवयानि आला
१०३ विष्णुवाचक विशिष्यति वातसाही वोरिवाचकी वाल शोभि
१०३ विष्णुवाचक विशिष्यति अम्बालुके आपेक्षण्युषे व्यक्ति महाराजा
१०३ विष्णुवाचक विशिष्यति शोभार आहेत.

Date : _____ Page : _____

Topic :

गोद्धीजीच्या शेवाग्रम मुआंभमान शहत असतम. गोद्धीजीच्या विचारांनी प्रभावित घडक वावांनी स्वातंचप्राप्तीच्या बळवळील स्वराता; सोळुन दिले इ.स 1943 मध्ये वेंडेमानरम्याची धोषणा हित्याबद्दल तुळगवासांची शिक्षा। साढी छीती. स्वातंचप्राप्तीनंतरी कु६६२०५ निर्मुळनाच्या कायसिह त्याना इनर्ही राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नावर विविद्य प्राग्निरी झांदोकने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पेजाई दहशानदवाहाने वेठलेला असताना तेवील नागरिकांना झत्य राज्यातील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आनंदविश्वास देव्यासाठी वावांनी पंजाबला ब्रेट देव्याचे घाउस केले छीती. व्यावेळी त्यांनी अनेक नेह्याशी व प्रत्यक्ष नागरिकांसी सेवाह काढला दीता. राष्ट्रीय राजात्मनेचा प्रसार करूयासाठी वावांनी इ.स 1985 मध्ये भारत झोडी अभियान चोरले दीती. गानेन्द्रिन त्यांनी असत, अमान उरुन जनतेपर्यंति राजात्मनेचे लत्य पीठाचवृत्त्याचा प्रत्यक्ष केला. नमदिं वचाव आोढीलनात तवबवल घड लप्प ५२ वर्षी नमदिलाडी मुळ्यामुळुन त्यांनी झांदोलनाला पाठवल दिले होत.

Date : _____ Page : _____

Topic : _____

*रोजकीय आयुष्य

वावा आमटे योंनी कुछ शेगावदल वी समाजाचा
सनात असलेली सुच्छ भावना काढून ठारुण्याचा
आतानात प्रयत्न केला. त्यानी लोकांना कुछ
शेग ठोऱ्याची कारण लक्षण समजाकुन सांगुन
कुछ शेगावदल लोकांना झान दिल समजाचा
मह्ये कुछरोग हा पापी लोकांना होती त्रिवा
कुछरोग झलिली लोकु पापी असतात असा
समज होती. जो काढी लोकु अजाणी परतानाने
हा समज वावा आमटे योंनी उर कुरुन समजा-
समोर एक नवीन आहशी ठेवला. याचा आमटे
योंनी कुछरोगान, मानासिक आघार देऊन
योंच्यावर उपचार करव्यासाठी वेगवेगके प्रकृत्य
शोधवले, फक्त कुछरोऱ्यांसाठी नाहीतर गरज्यु
आणि गरीब लोकांसाठी तसे मुखभादिरासाठी,
अंचासाठी वेगवेगाळय। पक्कारच्या शाळा सुरु केल्या
इतक्कच नव्हे तर अंगंग लोकांन। योंनी व्यवसायिकु
प्रशिक्षण देणे स्वतःला आहिले इत्या स्वावलंबन
करव्याच शिक्कवलं इतक्कच नव्हे तर कुछरोऱ्यांना
शोतीची प्रशिक्षण दिले याच्याहोरे शोती होढे
कुऱ्यशाळा गोशाळा, कुकुरपालन, शोणी-मेणीपालन
आणि कृत्रीउद्याग या सगळ्या। व्यवसायाचा
हेबील प्रशिक्षण, दिले.

Date : _____ Page : _____

Topic : _____

★ अल्प साधक :

या सुमारासं हउदा।
 वाचा शेळ्वेने वरोऽयाला जात होते. त्यावेळी
 रेळ्वेत काढी इच्छेंज तसुण शिपाई घुळा
 नवविवाहनिची छेड काठत होते. तिचा
 नवय दायरुन स्वच्छाअंडातू नेपुन बसला
 होता. त्यावेळी वाचा पुठ माल भाणि त्यानी
 इच्छेंज शिपायांना पहिल्योदा काढी ट्रॅक्से लागावले,
 पण नैतर्ह इभूतजटी बाबाना माझु लागले.
 गाडी जोळ्हा वर्द्धी स्टेशनात भांबली तेवढा
 वार्षांनी ती तेशेच अडुवुन हेवडी. खुप लोळु
 जमा साली. त्या सौनिअंचमा तुळुडीचा उमांडिग
 झौंफिसर तेशी आणा आगि त्याने चौकुशी
 कृ॒००५ची कचन दिले. ही गोष्ट अेळ्हा गोंडी-
 जीना भमनली तेवढा अभय भथनि याचासाठी
 नेहारा योहुळा असे नाव दिले.

Date : _____ Page : _____

Topic : _____

★ आनंदवन :

वावा आमटे आनंदवन २४०जे असंख्य
मनाना उआरी हेऊन त्यांना स्वतंत्रा पायावर
रँडशा आहे. तलाळीन समाजात कुष्ठरोग हे
महाल जीभीच्या पापाचे कुछ अमजले.
जाहु तसेच काढी लोकु ने अंदिमध्ये मुक्ते
तस्य मानतोत. यामुके कुष्ठरोग वाणीन
दाळले जाहु. आमट्यांनी हजुरा पावसात
कुडकुडन भिजणारा हाल कुष्ठरोगी (तुक्कराराम)
पाहिला. ते त्याला घरी हेऊन आले. गांधीनी
त्यांना नौरविले होने अशया आवश्यकाद्वारा
मां कुष्ठरोग्याला पाहुन मिती वाढी. त्यामुक्ते
त्यांच्या मनात विचारांचे हेक्क निमिंगि साले.
तेंदूपासुन त्यांनी कुष्ठरोग अव्यासाला
सुखवाल केली. इ.स १९५२ साली वरोड्या-
नवी त्यांनी आनंदवनाची स्थापना केली.
२००८ सालापर्यंत १७६ हेक्कर क्षेत्रात पसरलेले
आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.
असार्वत्य ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.
जोव्याच्या आण्डानामुळे कुलामुक्ते कुण्ठ-
रोगासारख्या महाभरत कुरु रोगान झात
झालेच्याची शेवा कुरुच्याचे अनिक्षिण
वृत त्यांनी कुवीकारठे

Date : _____ Page :

Topic :

कुष्ठरोग्याचे आयुष्य हे मरणापेक्षा अचांग
आणि कुधरीपेक्षा अर्यंकर असे.

कुष्ठरोग्याची शुश्रुषाचृ लुरायन्ती नव्हे
तर त्याला आत्मनिश्चिर करव्याची अर्खांड
नपर्स्या वावानी केली. महारोगी स्वेवा समिती
या शेष्येच्या मास्यमात्रुन वावानी त्या
कायचिं विस्तार केला.

कोऽत्यधी व्यक्तीकुऽ
समानतेन पद्धत्याच्या त्याच्या हृषीकेनाकुष्ठ
अभिमान अज्ञ सर्व घमचि, सर्व थरानील लीकु
अहेत. केवळ कुष्ठरोग्यासाठीच नव्हे तर
अंद्यासाठी, मुळविद्यासाठी विषेश शाळादेवील
तेथे अहिंस. कुष्ठरोग्यासाठी उपचार प्रकृत्याची
स्थापना केली. पोठ व अपगालाणी हानमाग,
शुतारळाम, लोषारळाम असे व्यवसाय प्रतिकृष्ट
शुक्ल कर्ण त्यांना भाद्रिकु स्वावृत्तवाचा मार्ग
हाखवला. शोनी व त्या ब्राह्मणगाने येणार
कुरुदशाळा, गोशाळा, कुळपालन, शोळी
मंडीपालन आहे कुटिरोद्योगही शुक्ल कर्ण
दिल. अशोवचल (नोगापुर) ते सोमनाथ (मुब्रा)
या उडिकाणीही उपचार व पुर्ववस्त्र केंद्र
स्थापन केली.

Date : _____ Page : _____

Topic : _____

देखणे तेच हात न्योना निमित्ताचे ओहाके या
वा अ वोरकुराचा ओवीचा देखणा। प्रत्यय
या प्रकृत्या उिलाणी येती, घनहार जंगल,
दक्कोवळण - सपळाची भाष्यांवे नाहीत. प्रचंड
पाऊस, पावसांना मागचि काढुन टाळणार
नव्या नाले, जंगली आपहांना सुनसुनाट,
अमे वस्त निवास्याची उमतरता काढी वेळा
शासनाचा अहळा, अदिवासाचे अज्ञान,
अंदमाण्डा अरी प्रतिकूल परिस्थिती अखुबही
प्रचंड निहिने बाबानी आपले यांत्रे पुरा-
वास केली.

आमरणात तालुक्यातील आहि-वा
सींचा विळासासाठी हेमसउसा येथे बाबानी
प्रकृत्य कुरु केला गेल्या तरु वर्षापासुनु या
प्रकृत्याची नवाधारी बाबाकृष्ण सुपुणा ता
व मणाशा आमटे व स्वुघा तो महालिनी
आमटे अमध्यिग झाभाकूत जोहित. या
प्रकृत्यात आदिवासींचा माहिती नसलिल्या
शोतीच्या नवीन पहाटी शित्तवल्या जोतात.
तसेच विद्यासाठी शाळा, जोष्ट नागरिकांसाठी
उत्तरायण ही निवासी संस्था तन्यप्रायाच्या
क्षेत्रासाठी अनाधालय असे विकिंद्र उपकूमही

Date : _____ Page : _____

Topic : _____

आमच्यांनी अट दिली. शांतिनिकेतनाच्या या गोटाच्या प्रांगवर प्रभाव पडला पुढे. मंडळाता गांधी यांच्या संप्रकल्पात आव्यावर गांधीजीच्या सत्य, नीती व निश्चयांनी वर आघारलेला विचार भरतीने प्रभार्वित घोड्या ही नदीताच्या क्षेवेसही काम करव्याचे त्यानी ठरवले. गांधीजींनी त्यांना अभय साधणु असी पडवी हिंदी. त्याचा fact गांधीजीच्यावपुत्री ते क्रांतीज्ञान क्षिक्षणम् हरी राज बुरु यांचेही सहकारी होते. संवेदनशीलता, प्रखर वृद्धिमता, घाऱस, पर्चंड कष्ट करणारी शारीरिकु व मानसिकु तयारी, कामाचा ज्ञपाटा, ठरवले ते सात्य उरव्याची निश्चयी हुनी, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि ऐरणासातत्य या सर्व गुणांच्या झाड्यारे वाचांनी आपले सर्व प्रकृत्या घेशास्वी केले. वाचा आमेट यांच्या नेहत्वाखाली आमट परिवार कायरित प्रत्यक्ष अपत्यक्षपणे ऐरोा मिळाली, कुर्जी मिळाली वाचा आनंदवणात मिळालिल्याचे आध्यात्मन कुरत असल. या भेट्यांना जोगेलु छलाकारासह भासागिक्कु कायक्कुत उपस्थित रुद्धात भुसत. यातुनच आसंग्या कायक्कुरे घडले, कामाना दिशा मिळाली.

Date : _____ Page :

Topic :

★ महारोगी सेवा समितीच्या उपशाखा,
 महाये बाबा आमटे यांनी महारोगी
 1949 सेवा समितीची स्थापना केली चैत्रपूर
 जिळ्हामहाये आनंदवन वरोरा येद्ये स्थापना केली
 अंद्य, अपेंग लाचार, कुळरोगी, कुणविष्टर
 आहिवासी या सगळयांना ठोकाऊन। जीवनाचा
 खरा अधि कुलवा आणि त्यांना समाजामध्ये ताठ
 मान करून वावर०यासाठी बळ दिल. या
दाटकासाठी बाबा आमटे हक्क प्रेरणा स्तोत छरले
 आणि यांनी आनंदवन या आश्रमाची स्थापना केली
 हेच आश्रम धीच्या सेवा घुठे नेंयासाठी आणि
 भीड्या धमाणावर याच्या विस्तार ०हावा रुक्कून
 महारोगी सेवा समिती यी स्थापना करायान
 आली. जेठे समाजसेवक बाबा आमटे यांनी
 सुरु केलेली ही महारोगी सेवा समिती अज
 वेगवेगळ्या भागांमध्ये पसरलेली असुव निच्या
 अंगेक शाखा आणि उपशाखा अस्तित्वाना आणेल.

Date : _____ Page : _____

Topic : _____

फ्रेंचुवरी इ. १९८२ रोजी वरीडे तेथील
निवासकथाना २००८ २००८ रोजी त्याचे
निहुन झाल आज वावाच्या कुळच्या पिंड्याली
(डॉ. पंचारा बास आमटे, विजुस आमटे) व
त्यांचे कुळुबीय विविध प्रकृत्यांच्या माहियमाहुन
तेवढ्याच निळेने व सात्यमाने छाम छरील
अहित.

* काय :- इ.स १९४९ साढामध्ये यांनी मधारोगी
सेवा समितीचा स्थापना केली. याशिवाय
आमटेंनी कुळरोज्यासागी खालील संख्या
स्थापन केल्या.

१) आनंदवन - वरोरा (चंद्रपुर)

२) सोमनाथ पळव्य - मुळ (चंद्रपुर)

३) अशोकवन - नागपुर

४) लोकविराही पळव्य - हेमकुसा

यांची आनंदवनाच्या मुळच्या खडकाव जंमिनील
शोतीविषयक विविध प्रयोग केले, ते राष्ट्रीय
एकात्मनेचे कपडे फुरऱ्यात दोते इ.स १९४५
साठी शंभर दिवसांच्या आरत द्याये आंदोलनान
यांनी सहभाग घेतला. मेह्दा पाटऱ्याचोच्या
सोबत ते भर्महा बचाव आंदोलनानांची
संक्षिप्त दोने. सामाजिक व प्रयोगिक सेभेल
यांनी भरीव कार्य केले आहे.

Date : _____ Page : _____

Topic : _____

★ साहित्यः

बाबा आमटे यांची खालीले पुस्तके लिहिली
आहेत.

- १) व्याळा आणि कुले - उविनाशंभ्रह
- २) उज्ज्वल उदयासाडी (कोऱ्य)
- ३) माती नागवतील थाळा मत

बाबा आमटे यांच्यासंघर्षी लिहिली
नेलेली पुस्तके.

- ० आनंदवन प्रयोगवन लेखक विळास आमटे
- १) मलान झुकलेले आमटे (लेखक : विळास मनोष्टप)
- २) बाबा आमटे चरित्र मुक लेखिका ताटा घर्म-
धिड्यारी हिंदी अनुवाद डा हेमा नावडेकर
- ३) बाबा आमटे (चरित्र लेखक अ. ग वास्ट)
- ४) बाबा आमटे यांची नीनी : आकुलेल आणि
मारवाह (बोळु इंग्रजीमवार), या पुस्तकानांना
महाराष्ट्र भरजारचा उरक्कारमीविकाळा आहे. (2017)
- ५) बाबा आमटे यांच्या जीवनावर वसंत छोनेटजरांनी
वाढले मारासाठतय नोवाचे नाटक लिहिले आहे.
- ६) बाबा आमटे - यांच्या जीवनावर, उवित्व आणि कल्पित
(लेखक : बोळु इंग्रजीमवार)

Date : _____ Page : _____

Topic : _____

★ वादा आणि प्रकाश। आमेंच्या मायुर्व्यानाली साम्यस्थान हेमलकुसामध्ये आहिवासी मुलासाठी शाळा सुरु करत्यात आली छोटी. आज शाळा मुळं निधं शिक्षण घेत आहेत. तो प्रकाश। आगी च्याच्या पत्ती मंदाकिनी आहिवासीसाठी आरोग्य सेवा चालवतान.

केवळ हथल्या मागसांसाठीचूनारी तर प्रायांसाहीही च्याच्या मनात बुरुणा आहे. आहिवासीनी शिकाई केलेल्या, जांगली जनावाच्यांच्या पिल्लासाठी प्रकाश। आमेंनी हक्क अनायासम सुरु केले. हात चिरोलीच्या या भ्रागात नक्कलवाहीचा समस्य। आहे. त्यामुळे अनेक सुविद्यांचा इथ प्रभाव आहे. तो प्रकाश। आमेंनी सांगितल, डाजपर्यंत वय हक्क सुसज्ज होस्पिटल नाहीचे. कुटी कुटी 200 रुप्यन वाहेशत्या जागेत झोपायचे, आमधी हक्क नवीन शुज्ञाळय बनवल. आता इथ कृष्णासाली वाचापेक्षी योग्यी आहेत. वादाचा वारसा हुठे नेवाच्या तो प्रकाश। आमेंच अनेक वावतील जोपल्या, वाटिलाशी भायम्या आहे. च्याच्या मायुर्व्यात भारत्याचे आणी योगाचोरी आहेत. २५० जे वादा आणि प्रकाश आमेंच्याचा वाढदिवस हक्काच दिवसी भसली.

Date : _____ Page : _____

Topic : _____

पुरस्कार आंतराष्ट्रीय

- 1) सामाजिक सुधारणासागीचा डॉ वापासनेहेच
आंदोडजूट पुरस्कार इ.स 1999
- 2) रमेन मेंगसेमे पुरस्कार
- 3) अमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका - इ.स 1983 कृष्णरोध्याप्रत्यक्षी आयसिआठी दिला जाणारा
- 4) अन्तुत्व आंतराष्ट्रीय पुरस्कार
भेद्युक्त रोष्टे योचा मानवी हक्क पुरस्कार
इ.स. 1998
- 5) आंतराष्ट्रीय निशाफे पुरस्कार, अमेरिका
इ.स 1989
- 6) टैपत्यन बोहुमान, अमेरिका (मानवतावादी
कायसाठी) इ.स 1990
- 7) पर्यावरण विषयकु कामासुाठी भंदुक्की राष्ट्र
योंचा रोल आलु भानर इ.स 1991
- 8) पर्यावरणासंबंधीचा च्लोबिल 500 पुरस्कार 1991
- 9) गवलांश मार ओगो रियल पुरस्कार (प्राइवेट 2004)
- 10) राईट लाइब्रेरीहुड ऑफिच इवीडन.इ.
1991

Date : _____ Page : _____

Topic : _____

भारतीय

- पद्ममी उर्जा 1971
- पद्मविभूषण इ.स 1983
- अपना कुम्हाण पुरस्कार इ.स 1986
- महाराष्ट्र भरकारचा सावितीचाई पुले
पुरस्कार इ.स 1998
- गोंधी शांतता पुरस्कार इ.स 1999
- महाराष्ट्र शुष्णा पुरस्कार 2004 महाराष्ट्र
सरकारचा सर्वोच्च अन्मान 1मे इ.स 2005
राजीव यांना आनंदवन घेय देण्यात आला.
- महाय प्रदेश भरकारचा ईदिरा गोंधी पुरस्कार 1985
- पाहिली डी.डी.विळ पुरस्कार इ.स 1974
- शास्त्रीय शुष्णा पुरस्कार इ.स 1978
- अमरगलाळे बंजाज पुरस्कार इ.स 1979
- एन डी दीवान पुरस्कार इ.स 1980
- ईजा राम मोहनराय पुरस्कार इ.स 1987
- अरशवास पुरस्कार इ.स 2006
- डी डी विळ आंतरराष्ट्रीय पुरस्कार इ.स 1988
- महाराष्ट्र भरकारचा आदिवासी सेवक
पुरस्कार इ.स 1991
- कुमार के गांधी इ.स 1998
- जस्टिस के पक्ष हेतु पुरस्कार कमाटिन इ.स 1998

Date : _____ Page :

Topic :

- डी.लिट - नागपुर विद्यापीठ इ.स 1980
- डी.लिट - पुणे विद्यापीठ, इ.स 1985-86
- देशिकोली (समानीय डॉ.वरेरट) 1988
- विश्वभारती शास्त्रीय क्रितन, पश्चिम बंगाल
- प्रांसीस मशियी प्लैनिंग ज्युविली अवार्ड 1987
- डी.डी.विरला इटरनेशनल अवार्ड 1987
- आदिवासी भेवकु 1991 भारत सरकार
- भानव सेवा अवार्ड 1997 यग मैन शोधीयन
- असोसिएशन, राजकोट, गुजरात
- फृत्रेशन ऑफ़इडियन चेम्बर ऑफ़ओफिसर्स
- ऑड इंस्ट्री अवार्ड 1988
- महाराष्ट्र मुख्यमंत्री अवार्ड 2004 महाराष्ट्र सरकार

* मन्मानीत पदव्या

- १) डी.लिट - दादा इंस्टीट्यूट ऑफ़सोशल सर्वन्यु
मुंबई भारत 1999
- २) डी.लिट - 1980 नागपुर युनिवर्सिटी महाराष्ट्र
नागपुर भारत.
- ३) डी.लिट - 1985 - समानीय डॉ.वरेरट विश्व-
भारती युनिवर्सिटी, शास्त्रीय क्रितन पश्चिम
बंगाल भारत.

Date : _____ Page : _____

Topic : _____

* वाया आमेटे घोच्या आयुष्यात आमुलांब कृष्णरोग हे नोव मेंकुल की लोकुं भोज पण जाळु मुरुतात चाच्य कुरण अस की कुष्ठरोग हा महाबद्धंजर रोग ओहे. आणि स्वातंख काळापुवी हा शोग खुप मोऱ्या प्रभागात पश्चरल होला. आणि त्या रेकी या शोगावर जास्त उपचार देखील उपलब्ध नव्हते. (एखादय) कुष्ठरोग साळा तर त्याच्या घरचे त्याला घराबोहेर काळायचे आणि समाज आशा व्यक्तील, वानिन घाळायचा. वावांनी कुष्ठरोज्यांना हक्क नवीन आशा देंयाच उरवळ, कुष्ठरोग साळा की आपलं जीवन संपत अशी भावना शीर्गांच्या मनात होवी. ती भावना नष्ट करून घाळूयासाठी वावा आमेटे यांनी खुप प्रयत्न केले आणि कुष्ठरोज्यांना मानसिक आशार दिला. आ एकुण कुष्ठरोज्यांच्या उपचारासाठी यांनी 1952 मध्ये आनंदवन या आश्रमाची इथापना केली. तुळ ज्ञान 2003 घरति हे क्लानंदवन 176 ईवर्ट पर्यंत असल आणि या आनंद वनामध्ये 3500 कुष्ठरोज्यावर उपचार केले जात नाही होते.

Date : _____ Page : _____

Topic : _____

★ वालपण

वावा आमटे यांचे वालपण खुप आरामदायक गेले कारण त्यांची जन्मता श्रीमंती होती.

तरेच लहानपणापासुन त्यांना स्मारकसेवा हा शुभा नडलेला होता. वावांना लहानपणी चितपट फार आवडायचे. इथेची चितपट त्यांचा।

विषेश आवडीचे होते. अनेकु नियनकालिक, साही ते त्या कुळी चितपटांचे परीक्षण, लिहित भरण, घेठा गावो आणि नोमरी शोभर यासारख्या कुळावंशाशी त्यांचा पतल्यवहार होता. उठे वांवाणी कुळरोज्यासाठी काम सुरु केले तेण्ठा त्यांच्या कामात पहिली मदत नोमरी शोभर हिचीच निकाली होती. वावाना लहानपणी काट चालवणी शिकुले तेण्ठा एक स्वतंत्र स्पैटम् काट देव्यात आली. थाया. लहानपणापासुन क्वतःत्य विचारांचे होते. बालपण पेशवरी गोले असले तरी त्या वयातीली त्यांना एक भाऊजिकु जाण मनात होती. त्यांची मित्र खालच्या जातीचे असल्यामुळे त्यांना त्यांच्या सोबत छेकल्यास मनाहु दोती लिंगा दंघने धालव्यात घेत होते. परंतु त्या दंघनाच्या वावावर कोवाताही खुप परिणाम होत नसीव ने आपव्या मिळांसोबत मिळून मिसळून छेठम झासन.

Date : _____ Page : _____

Topic : _____

* नवीन पिठी पुढ नेत आहे वाचाचा। वारसा
लोगांच्यांची व्यक्तीका समानाच आयुष्य जोगाता
आलं पाहिजे हा वाचाच्या क्रामगाराचा विचार
होता, तोच तुम्ही आजु ही विद्यानि मोरुन
शिक्षण देतो तसेच व्याच्याकृमोरुन उपचाराची
कुरता, असे अनिकेत आमेटे योगी सांगिनल.
इदी शिळुलेले अनेक विद्यां सरकारी अधिकारी
बनले आविन, पोकिस शेवेमध्ये आहेत, मात्र
गगड्या विद्यार्थी पुढा इथच काम करायल।

प्राधान्य देतात, वाचा आमेटेच्या, विचार आणि
व्यक्तिमत्वांन प्रभावित होऊन ही मुल इदी
जाम कुरतात, आमच्यासाठी ही खुप महत्वाची
गोष्ट आहे, तसे अनिकेत आमेट म्हणानाऱ्या,
“आपल ज्ञान क्वेळ कुष्ठरुनांपुरन मर्यादिन मे
ठेवण ही वाचाची उरुदृष्टी होती, जेव्हा भी त्योना
सांगिनल की मला आदिवासीसाठी ज्ञान कुरायच
तेण्हा व्याच्य। खुप आनंद झाला, वाचीनाच
स्थापन केलेल्या, आनंदवनच ज्ञान माझा मोठा
भाऊ विकास मोळाक्तो, कोळुविराहरीची स्थापन,
मी असौ पनी मंदाडिनी 1973 मध्ये केली.
डॉ प्रकाश उआमेट सांगतो.